

23/12/2012

23/12

23/12

इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ घुळें.

—: हस्त लिखित ग्रंथ संग्रह:—


ग्रंथ क्रमांक ४३४/वे १८४(४४०)

ग्रंथ नाम इतिहास

विषय म० वेदोत



1)



॥ अथ हसाम च कुरु प्ररं स ॥



॥ श्री लक्ष्मण ॥

॥ श्री गणेश ॥

॥ नारसीद ॥

बहाद



॥ श्री रामचंद्र ॥



(3)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वतीये नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥  
॥ श्रीकुब्जदेवताये नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ श्रीवासुदेवा  
॥ ये नमः ॥ हास्तामळकग्रथपारमिच्छीतः ॥ जेवस्तु वेदांत  
॥ प्रतिपाद्य ॥ अनाद्वैतजगदाद्य ॥ जो वद्याहि परमवंद्य ॥ तो  
॥ वंदिला स्वये सिद्ध सिद्ध विनायेकु ॥ १ ॥ सुखाचे मस्तक प्र  
॥ चंड ॥ हरषाचे वोतले तोंड ॥ जेवित अनंदाचिसोंड ॥  
॥ येक हें अखंड यक दंत झळके ॥ २ ॥ ज्ञानते जें सतेज  
॥ परशु ॥ अखंड स्मरनाचा अंकुशु ॥ अमय वरदे अति  
॥ विश्वासु ॥ स्थानंदाचा सुरस लाडु देसी ॥ ३ ॥ प्रकृतिपु

(47)

॥ न षचरणदेनि ॥ त ळीघातिसियेकपनि ॥ तथावरीसह  
॥ लासनि ॥ अगम्यगुणीशोभसि ॥ १ ॥ ज्यामाजीचराच  
॥ ररहियासु ॥ जोसकवगुणाचानीजईशु ॥ तोवंदिजभी  
॥ गणेशु ॥ परमार्थविज्ञानसुगंथार्थदात्री ॥ ५ ॥ सारासार  
॥ विज्ञानजनि ॥ जेविवेकदाविप्रबोधुनि ॥ तेवंदितीसा  
॥ रदाजननि ॥ आसारजिचेनिनिजसार ॥ ६ ॥ शुक्रुंबर  
॥ सुवासी ॥ विदांबरइवकामसी ॥ चिदरहेंसेविज  
॥ हिनिसी ॥ तेपरमहंसीआनट ॥ ७ ॥ स्वरचरणशक्ति  
॥ विना ॥ वेदार्थचिपोथीजाणा ॥ तुझीयादृष्ट्यादृष्टीचा  
॥ पान्हा ॥ सबाह्यकविजानाविसदा ॥ ८ ॥ वाच्यवाच

॥१॥

॥१॥

॥१॥

५A) ॥ कवचना ॥ वाग्देवता जालि आपण ॥ तिचे नमस्कारा  
॥ तांचेरण ॥ ज्ञानविज्ञान प्रकाश श्रव्ये ॥ ९ ॥ यापरी वाग्दे  
॥ वता ॥ शंखी वदविनिः शब्दा ॥ अक्षरी दावी अक्षरा  
॥ र्था ॥ सबाह्य परमार्था सर्वदातं ॥ १० ॥ आता वंदु कुळ  
॥ देवता ॥ जेकांय कविराये कनाथा ॥ तिचे निनामे मी  
॥ कविता ॥ अति श्लाघ्यता जवमि मानी ॥ ११ ॥ जं वना  
या ॥ वरुपगुणोती ॥ उरोने दिमि कुळ देवता ॥ निर्दळ कुन  
॥ कवि ह्ज अहंता ॥ येकासता मजने मजवि ॥ १२ ॥ मज  
॥ तां कुळ देव्यां केवळ ॥ तव कुळ शिळ केले अकुळ  
॥ मज्ज मजणाचे म्जळ ॥ केले निमळ मुळा न्वये ॥ १३ ॥

(5)

कु

॥ यापरीयेकनाथा ॥ येक हृदेंनिजसक्ता ॥ अर्थपरमा  
 ॥ र्था ॥ मुखे हें आद्वैतामाजीमीरवी ॥ ११ ॥ यापरीजेग  
 ॥ दंबा ॥ अळे जापिठिकुब्बासिशोभा ॥ तेवंदीलीग्रथा  
 ॥ रंभा ॥ कविसुक्कदंबाजीवन ॥ १५ ॥ आतां वंदुनिज  
 ॥ सज्जन ॥ दीनदळ्याकघन ॥ ज्यासीजनवनविज  
 ॥ न ॥ समसमानसमहें ॥ १६ ॥ सर्वसमानसमते ॥ हे  
 ॥ १२ ॥ ॥ विष्णु उबलसंताते ॥ तें जे सा उबलें जें पुरते ॥ तेपर  
 ॥ ब्रह्मा ते आकळिती ॥ १७ ॥ संताकपाकरीतिजेथें ॥ प  
 ॥ रमानंदप्रकटेतेथें ॥ यागगीनिजसंतातें चित्ति  
 ॥ वितें अनन्य ॥ १८ ॥ संतासीजेवनन्यशरण ॥ ह्यासि  
 ॥ चो विठेसो विठेंपण ॥ ओसा होये परमपावण ॥ संतसज

॥ २ ॥

(5A)

॥ नकेठियं ॥ १९ ॥ सेवित संतर नति र्थि ॥ तीर्थे पाय वष्पा  
॥ वोट विति माथा ॥ चतु म्भक्ति ते हान तिला ता ॥ ते संत  
॥ फणार्थ वंदिते ॥ २० ॥ आतां वंदु श्री जनार्दन ॥ ज्या  
॥ धेनी नामे निर्दली नामा सिमान ॥ जी वा ये नुरे जी  
॥ वपणा सद्भावे आव वण करिता यि ॥ २१ ॥ साचार ज्या  
॥ ल्या आव वण ॥ आव वना व वा वोळ वण ॥ वामत्रो  
॥ धाये निर्दलना ॥ नाम स्मरण के लीयां ॥ २२ ॥ आगा  
॥ ध श्री जनार्दन नाम ॥ समूळ उ उ विकर्मा कर्म ॥ जा  
॥ लोपति धर्मा धर्म ॥ प्रपंच पर ब्रह्म ये क हे प्रकटे ॥ २३ ॥  
॥ वंदिता श्री जनार्दन चरण ॥ जन्म मरण सिये मर  
॥ ण ॥ सासी जाडि या जन न्य शरण ॥ ब्रह्म परी पूर्ण स्व

(6)

श्या

सकळ

॥१॥

॥ ये हो ति ॥ २४ ॥ लिंग देहाचे मर्दना ते विजनासी अर्दना ॥  
॥ या लागी ना वे ज नार्दना ॥ कुरी गर्जन वेदानुवाद ॥ २५ ॥  
॥ या परी श्री जनार्दना ॥ करत काम कर विज्ञान ॥ या क  
॥ रत ल म का चे व्या न ॥ क रा विया व्या पण प्रेर कु जो जा  
॥ २६ ॥ ग्रंथ वि गी के चे रूप ॥ बारा श्लोकी चि स्वरुपा ॥ परमानंदे  
॥ स स्वरुपा ॥ अद्वैत दिप प्रकाशिका ॥ २७ ॥ अनपसु ये क अपसु  
॥ जन्म गं श्री मंत ॥ जैसा ग्रहामा जी दी प उ स ॥ तैसा ब्रह्म स  
॥ दो दी त जन्म ता ॥ २८ ॥ व्यासि बहु सा ल अपये ॥ नो अ  
॥ खंड सो गि अपति ते ॥ या लागी ना वे अपये ॥ जाणे नि  
॥ वेदार्थे अ सि धान क ठे ॥ २९ ॥ जे पी तरां ते तारी ती ॥ जे पु  
॥ र्व जा ते उ द्द रि ती ॥ स सुत्र या ते ह्य ण ति ॥ ते पुत्र सं त  
॥ ति दु र्भ म ॥ ३० ॥ शोक स ता प कार क ॥ घरो घरी पुत्र दे

॥१॥

(6A)

स्वा॥ अने कि जन्म ति अने का॥ स सुत्राचें मुख विरळा  
देखे॥ ११॥ कोणे येके बाह्य णाचे गृही॥ परम साग्यास  
व पाहि॥ जन्म लाचर्म देति॥ याचे वैभव ते हिने णि ले॥  
॥ १२॥ जे विमुक्ति के माजिर ला॥ कां लोहे माजि गुप्त  
धन॥ ते विद्याचे हृदयें ज्ञान॥ इतर जनने ण ति॥ १३॥  
कोतं सावे वृत्ता वें नदन॥ सोतं सावे हास्य वदन॥ दो  
न्ही सांडो निअपणा॥ सुखीच मौन्य अखंड हें॥ १४॥  
तो जन्मो नियां जाण॥ जन्म लोन द्युणें अपणा॥ या  
सी ना हि रजु के पणा॥ मां कोतं सावे कोण ता हा प्रोडि॥  
॥ १५॥ टा हा न प्रोडि बाळ का॥ तेथे मिळाले सकळें लो

(७)

॥ क ॥ अ व च ह्य ण ति अ लो णी क ॥ नि श्च यो यं क न क  
र वें ॥ अ ॥ प्रे त ह्य णो त री प्रां न आ ठे ॥ अं ध ह्य णो त  
री पा हा ता हें ॥ हें ग इ चेर टो ने नो का ये ॥ अ की न व मा  
य बा ळ क ॥ २७ ॥ ते ज्जं नि न स मा ये ॥ दे ख तां ता न  
सु क जा या ॥ के व ळ वे डें न के मा ये ॥ या ज्ज न्मा यी सो  
य चो ज्ज वे ना ॥ २८ ॥ पा ळ किं दु न न की प डे ॥ कां सो  
ब ल्या मु ग्या मा क्को डें ॥ त हि सं र्थ था न र डें ॥ इं इ च ड  
फ ड्य उ फू डी नां ॥ २९ ॥ स र्थ था न क री त द न ॥ मा ते ने  
सु र वी घा त ले यां था न ॥ चो खु न न क री स्त न पा न ॥ स्था  
न दे पूर्ण नि स र्थ ॥ ३० ॥ स्त न पा न न क री स र्थ था ॥ या  
जा गी उ दा स ज्जा हा लि मा ता ॥ क दान च री अ ठं म म ता ॥

॥ ७ ॥

॥ ७ ॥

(7A)

याजगिपिनाहितपक्षी॥१॥जातिआष्टवर्षेपुणी॥  
वेविकृतंउपनयना॥जन्मोनियासिलांगलेमौन्या॥  
गाइत्रिस्मरणनकरीचा॥२॥गाइत्रिमंत्रायेंपठ  
णा॥येकवेळकरितांसंपूर्ण॥तेयासीयेतेंब्राह्मण  
पणा॥जेसीविनापूर्णपियासी॥३॥पुत्राचा निष्प्र  
योपूर्ण॥करीतागाइत्रिमंत्रायेंपठना॥जांगीलागे  
ब्राह्मणपना॥मज्याहिं वर्णविटाळा॥४॥न  
करीगाइत्रिस्मरण॥पियाणेघातलादवडुना॥ज  
रिमातानेंदिखन्नपाना॥तरीदिनवदनतेनोहे  
गा॥५॥जेसीयाबाळकाचीस्थिति॥तेचिसमईसह  
जगति॥श्रीशंकराचार्याभिक्षार्थि॥त्याग्रहाप्रतिस्व

(४)

ये आठें ॥ १ ॥ वे हारे अति सधन ॥ अग्नि हो घिसु  
ब्राह्मण ॥ शिक्षार्थ आचार्या सि आर्पण ॥ बहु सा  
उजान प्रा र्थि ति ॥ ७ ॥ उपेक्षु न या चें शिक्षे सी ॥  
साक्षे पें असे त्या ग हा सी ॥ देखो नि स्थिति बाळक  
पा सी ॥ जाला सं तो सै आचार्या ॥ ८ ॥ देखो नियां त्या  
चें चिन्ह ॥ जणै निया चें हृद हृ चें ज्ञान ॥ शंकरा चा  
र्या सुप्रसन्न ॥ स्वये सं तो षो म सुख मय जाला ॥ ९ ॥  
त्या सी देख तां च दृष्टी ॥ आचार्या सी अनंद बोटी ॥ त्या  
च्या परमानंद मेषी ॥ अ ई का च्या पोटी प्रभा दत वे  
जा ॥ १० ॥ अति सये सी श्री शंकर ॥ कृती ताला प्रभा  
दर ॥ ज्ञान विज्ञान मिज निर्धार ॥ साक्षा हार प्र

॥५॥

॥५॥

(8A)

कृतावया ॥ १ ॥ श्लोक ॥ शंकराचार्य उवाच ॥ कस्य  
 शिशो कस्य कुतो सिगता किं नाम ते हं कुत उगतो  
 सि ॥ ये तं सप्रसं वदन्तर्मा कस्य मसीतये प्रीतिं वि  
 वर्धनो सि ॥ १ ॥ टीका ॥ सि स्य ह्यणा व्याकरण ॥ नणे  
 शिवापरा द्वजाना ॥ परीवाचका ये सा ज्ञाना ॥ यामा  
 जीलासेना ॥ ५ ॥ बाळपणितिसज्ञाना ॥ याला  
 गिवाचार्ये क्लेशप्रज्ञा ॥ जेविंधु कीमालीलरत्नजा  
 ना ॥ ते ये हे स्पये काटीति ॥ ५ ॥ सिपिमाजी मोति होये  
 पिरिसिपिसी वामानये ॥ ते विसज्ञानासी पाठे ॥ १ ॥  
 षण होय निजांगि ॥ ६ ॥ ते विस्या बाळकाये ज्ञाना ॥

ज्ञाना ॥

(१)

मातापिताणेन विजाण ॥ याचें प्रकाराव या ज्ञानविज्ञान ॥  
आचार्ये स्वये प्रश्नवेला ॥ ५॥ तुं वै चाक्रोणाचा क्रो  
वीरक्रोण ॥ कायनामक्रोणवर्ण ॥ तुसे क्रोणेन अग  
मण ॥ पुढारे तु सेंगमणक्रोणे ॥ ६॥ माझे प्रितिचे प्रि  
तिप्रश्न ॥ तुं वा प्रितिणं करावे परीपुर्ण ॥ प्रीतिसुंवे सं  
पूर्ण ॥ तेसे प्रतिवचन मजदई ॥ ७॥ प्रीतिने प्रीति  
अतिशये वाटे ॥ प्रितिणे परमप्रिति जोडे ॥ प्रिति प्री  
तिचे फे डी सांकडे ॥ प्रितिपुटे प्रियकरापटीये ॥ ८॥  
जैसा आचार्याचा प्रश्न ॥ येक तां प्रकारानिज ज्ञान ॥  
जे वितागतार विक्रिणी ॥ सूर्य कांत संपूर्ण प्रकाशकी  
॥ ९॥ देखोनी पूर्णमा पूर्ण चंद्र ॥ अशी ते नखवळे वृषी

॥६॥

॥६॥

(9A)

रसागर ॥ ते विदेख्येन प्रजादर ॥ ज्ञानाद्धि आपार उलथर्षरीते ॥ ६० ॥  
होता वंसता चें आगमन ॥ को विक्रसां डी तिनि जमौ न्य ॥ तें विआ-चा  
र्या चें वचन ॥ विसर्जि मौ न्य या वल्लन्या ॥ ६१ ॥ कां देखे नीयान व  
घन ॥ मयो रजानं देवरी गर्जन ॥ ते विद्यावया प्रति वचन ॥ उ  
ल्हास पूर्ण परी पूर्ण हें ॥ ६२ ॥ जे को नीलाचार्या चें वचन ॥ कर  
त कामळक प्रकाशि ज्ञान ॥ या लागी ते पी आशी धान ॥ हस्ता  
मळक ज्ञान या हेतु ॥ ६३ ॥ टीका ॥ ॥ हस्तामळक उवाचो ॥  
नाहं मनुष्यो न च देव ये क्षौ न ब्राह्मण क्षत्रिन वैश्यशुद्रान  
ब्रह्मचारी न गृहिवनस्थो मिश्रुर्न याहं निज बोधरूपः ॥ २ ॥  
॥ टीका ॥ हस्तामळक आपण ॥ आपुल्या स्वरुपाचे लक्षण ॥ दे  
हाति तपरि पूर्ण पण ॥ स्वये संपूर्ण सांगतु ॥ ६४ ॥ मजलो की मा  
ली आपण ॥ मिमनुष्य न हे गा लाण ॥ मिमनुष्याचा आसा पो  
र्ण ॥ सबाह्य परी पूर्ण आसामी ॥ ६५ ॥ इंद्र चंद्र ये मवरुना ॥ मि न

(10)

कृदेवदेवीदेवगण॥ माझेनिदेवादेवपण॥ मीपरमापुर्णदेवाधी  
देवो॥ ६६॥ विष्णुचिरं चिमहेरा॥ हेचिमाझेअंशांशा॥ मीप  
रमासापदेश॥ जगदादिजैदिशमीचमीस्यये॥ ६७॥ येक्षराक्षे  
सपिशचक्र॥ तेमीनकेयाचाचाळक्र॥ सकळशुताचापाळ  
क्र॥ अतसौतिकदेखमाझेनिआंगे॥ ६८॥ मीनकेगाब्रा  
ह्मणवर्ण॥ माझेनीब्राह्मणब्राह्मणपण॥ मीब्राह्मण्यदे  
वआपण॥ पुत्र्यब्राह्मणमाझेनितेजे॥ ६९॥ मिक्षेत्रिनकेगा  
आपण॥ क्षेत्र्याचाप्रतापतोमिलण॥ माझेनीक्षेत्रियाक्षत्रपण॥  
शौर्यधैर्यधैर्यपुर्णक्षेत्र्याचेमि॥ ७०॥ मजननाहिवेश्यपण॥  
मीवेश्याचेनिजघण॥ माझेनीवेश्यावेश्यपण॥ मीनीधी  
निधानवेश्याचे॥ ७१॥ मीनकेगानीचवर्ण॥ निचाचनिचमी  
आपण॥ मजहोउनीयांरवालुतेपण॥ आन्यासीजानआसे  
ना॥ ७२॥ जेआतळतांमीतिनारी॥ तोमीनकेब्रह्मचारी॥

॥७॥

॥७॥

(10A)

॥ माझे नीब्रह्म चर्या विशोरी ॥ सो गुणी नर नारी निष्टं व्य तो मिं ॥  
॥ ७२ ॥ जे वी हो हरे ति हि ती की ती वरी ॥ ते ये मि थ्या नो व रामे  
वरी ॥ ते वि मुळी ना हि नर नारी ॥ मी ब्रह्म चारी निष्टं व्य ॥ ७३ ॥  
दे हे ग हे द्रव्य दारा अशक्त ॥ ते सा न दे मी ग हस्त ॥ दे हे द्रव्य दारा  
आ ना शक्त ॥ तो मी ग हस्त वि लो की ॥ ७४ ॥ व नी व सो नि वाण  
प हस्त ॥ तो मी न दे जाण ये थे ॥ मा झे नी जन व ना प्र शस्त ॥  
व ण वा सी वि आं म म द्वा वे ॥ ७५ ॥ वे दे जा वी ले मी वे सी ॥ ते सा  
मी न हे सं न्या सी ॥ न जा तु न जा की ले स्व कर्मा सी ॥ मी नि  
स अ न्या सी ग ह दां री ॥ ७६ ॥ दे व म तु ष ये क्ष न के सी ॥ च्यारी  
व र्ण न के ह्य ण सी ॥ ब्रह्म चारी ग ह स्ता सी ॥ तु न म नि सी की  
क्षु र्ते ॥ ७७ ॥ ई तुं नी ठी न ठे उ नि जा ण ॥ ह्य णा व तुं ये थे वी ण ॥  
ह्य हि स्वरू पा चें ल क्ष ण ॥ आ ई क स पु र्ण गु रू व र्या ॥ ७८ ॥

शुद्धबुद्धनियमुक्त॥ चिन्मात्रैकसदोदित॥ निजानंदं आनंदमरीता॥  
तोमीयेथे निजबोधु॥८०॥ जरीतुनिजबोधस्यै आपना॥ यानि  
जबोधाचें लक्षण॥ विशदसांगवें संपुर्ण॥ हेमनोगतं पोर्ण आ  
चार्याचें॥८१॥ त्यामनोगताचे महिमाना॥ जातिगुह्यब्रह्मज्ञ  
ना॥ साह्यसखा श्रीजनार्दन॥ येकपणग्रथार्थां जाते॥८२॥  
येकाशरणजनार्दनी॥ जनार्दनची वक्रावदनी॥ ग्रंथीपर  
मार्थभरनी॥ चदवीणी श्रीजनार्दन॥८३॥ श्रीजनार्दनेन  
वलक्रेते॥ नावासी अक्षं गीते वीते॥ सेखेनावरुपासी अक्षं  
गीते॥ अक्षं गक्रेते अक्षर॥८४॥ पुरुषे विनवेथ वनिता॥ ते  
विश्रोते विनज्ञानकथा॥ श्रोता जातीयांदुषिता॥ ग्रथा-  
पिसुरसता विरसतोये॥८५॥ जेविनपुशना हाति॥ दिध  
लिपद्रीणीयाति॥ तेविक्रथेची उपहाति॥ होयनिश्रीति

(11)

॥८१॥

॥८१॥

(11A)

विण॥८६॥ कथेसि अवधान द्वीव न॥ तैणे विणें क्रोर डी जाण॥  
केवळ होय पाज्ञान॥ जे अवधान श्रौयाचें॥८७॥ कथेसी  
अवधान विपेहे॥ तैणे विण बाळ संजाये॥ केवळ रोडे ज  
छि गये॥ ते पाव व्या होय दोंदी॥८८॥ दोंदी होति पदप  
दार्थ॥ अक्षरी उथले अक्षरार्थ॥ कथेसि वो संडे परमार्थ॥  
जे सादर संत परीसति॥८९॥ संत केवळ पर ब्रह्म मुक्ति॥  
निय सावधानी स्थिति॥ यासी ही म्या व्हेठी विनंति॥  
सावधानार्थी मुख्य हे॥९०॥ सता येनी मी ज्ञान संपन्ना  
यासी मी ह्यणे दावे सावधान॥ हे थोर माझे उध्दरप  
ण॥ क्षमा फेर्ण करावी॥९१॥ फेपे तु वळे स ज्ञान॥ तु  
जे सर्व मुक्ति जनार्दन॥ तेथे परीठारार्थ अपण॥ वेगळे  
पण काधरीसी॥९२॥ जनार्दनची स्वये जन॥ हे ज्ञा



## मूळ प्रत पाहण्यासाठी संपर्क

---

इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे  
राजवाडे पथ, गल्ली नं. १, धुळे-४२४००१ (महाराष्ट्र)  
दूरध्वनी क्रमांक (०२५६२) २३३८४८  
Email ID : rajwademandaldhule@gmail.com